## **TAINWALA**

Date: 19th July, 2024

To, To,

The Corporate Relations Department Listing De

BSE Limited

1st Floor New Trading Wing

1st Floor, New Trading Wing,P. J. Tower, Dalal Street, Fort,

Mumbai - 400 001

**Listing Department** 

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai- 400 051

BSE Scrip Code: 507785 NSE Symbol: TAINWALCHM

Subject: Newspaper Publication - Notice of 39th Annual General Meeting

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of newspaper publication of notice of 39<sup>th</sup> Annual General Meeting scheduled to be held on Tuesday, 13<sup>th</sup> August, 2024 at 2:00 p.m. (IST) through Video-Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), published in following newspapers:

- 1. Financial Express on 19th July, 2024 and
- 2. Mumbai Lakshadeep on 19th July, 2024.

Kindly take the above on your record and oblige.

For Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Aarti Parmar Company Secretary and Compliance Officer Membership No. A51702

#### TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

Registered Office: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-93.

Contact: Tel: 022 6716 6100 To 199/ Mobile: 091 77100 13780

Works: Plot No.87, Govt. Indl. Estate, Khadoli Village, Silvassa - 396230. Tel: 091 9574073332

**E-Mail:** cs@tainwala.in; Website: www.tainwala.in

CIN: L24100MH1985PLC037387

**FINANCIAL EXPRESS** 

**TAINWALA** 

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

CIN: L24100MH1985PLC037387

Registered Office: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-93.

Contact: Tel: 022 6716 6100 To 199/ Mobile: 091 77100 13780

Works: Plot No.87, Govt. Indl. Estate, Khadoli Village, Silvassa - 396230.

Tel: 091 9574073332 E-Mail: cs@tainwala.in; Website: www.tainwala.in

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE THIRTY NINTH ANNUAL GENERAL MEETING

(AGM) OF THE MEMBERS OF TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA)

LIMITED WILL BE HELD ON TUESDAY, AUGUST 13, 2024 AT 2:00 P.M. (IST)

THROUGH VIDEO-CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS

The AGM to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means

(OAVM)" is being convened in due compliance with the applicable provisions of the

Companies Act, 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General

circular dated September 25, 2023 read with circulars dated April 08, 2020, April 13, 2020.

May 05, 2020 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA

Circulars) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020,

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD-

2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167

dated October 7, 2023 issued by Securities Exchange Board of India (collectively referred

Pursuant to MCA Circulars and SEBI Circular dated October 7, 2023, the notice of the AGM

along with the Annual Report for FY 2023-24 is being sent only through electronic mode to

those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories.

Facility for appointment of proxy will not be available for the AGM. Detailed instructions for

The Notice and Annual Report 2023-24 will also be available on the Company's website

www.tainwala.in, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock

Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and

Members holding share(s) in physical mode whose e-mail address is not registered with

the Company/ Depositories, can register the same by submitting a duly filled in 'E-

Communication Registration Form', available on the website of the Company

The Company has entered into an agreement with Linkintime for facilitating voting through

electronic means, as the authorized agency for conducting of the AGM and for providing e-

The Members, whose names appear in the Register of Members/ Beneficial Owners as on

the record date (cut-off date), i.e., Monday, August 5, 2024 may cast their vote

electronically. The remote e-voting period commences on Friday, August 9, 2024 at 9.00

a.m. (IST) and ends on Monday, August 12, 2024 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain

closed from Wednesday, August 7, 2024 to Tuesday, August 13, 2024 (both days

Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote

In case of joint holders, the member whose name appears as the first holder in the order of

names as per the Register of Members of the Company as on the cut-off date will be

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the

AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e-voting

In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may send

**DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT** 

For Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Company Secretary & Compliance Officer

Aarti Parmar

(M. No. A51702)

an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175.

joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

on the website of Linkintime https://instavote.linkintime.co.in

module shall be disabled by Linkintime for voting thereafter

attend the AGM and who have not already cast their vote.

on such resolution again.

Place: Mumbai

Date: 19.07.2024

West, Mumbai - 400053.

Ph: 022 26366240 / 26366260

CIN: L65110TN1921PLC001908

entitled to vote during the AGM.

Unit No. 25, 26 & 27, Laxmi Plaza, Laxmi

Email: mumbai andheriwest@tmbank.in

1. Ms. Sana Rashid Shaikh D/o. Rashid Bashir Shaikh

No 1703, Building No 9, Poonam Estats Cluster 2 Part A

2. Ms.Mahira Rashid Shaikh Dlo. Rashid Bashir Shaikh

3. Mrs. Naseem Banu Rashid Shaikh W/o.Rashid Bashir Shaikh

No 1703, Building No 9, Poonam Estats Cluster 2 Part A

No 1703, Building No 9, Poonam Estats Cluster 2 Part A

Shanti Park Layout, Mira Road East, Thane- 401107

Shanti Park Layout, Mira Road East, Thane- 401107

Shanti Park Layout, Mira Road East, Thane- 401107

Industrial Estate, New Link Road, Andheri

to as "SEBI Circulars").

("OAVM"), TO TRANSACT THE BUSINESS SET OUT IN THE NOTICE OF THE AGM.



### **SMFG India Home Finance Company Ltd.**

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Grihashakti Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 40005 Regd. Off.: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 095

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY [(Appendix IV) Rule 8(1)]

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) a Housing Finance Company [duly registered with National Housing Bank (Fully Owned by RBI)] (hereinafter referred to as "SMHFC") under Secuitisation and Reconstruction of Financial Assests and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below under Section 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (names mentioned below) to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and to the public in general that the undersigned has Taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with said property and any dealings with the property will be subject to the charge of "SMHFC" for an amount as mentioned herein under and interest thereon

|   | SI. Name of the Borrower(s) No. / Guarantor(s) LAN                                 | Description of Secured Assets (Immovable Property)  | Demand Notice Date & Amount                               | Date of Possession |
|---|--|---|---|--------------------|
|   | 2. Archana Chandrakant 1 Shelar 3. Geeta Anil Shelar (Legal Heirs of Borrower Late | All That Piece & Parcel of Flat Bearing No. 101 of Saleable Admeasuring 43.55 Square Meters Saleable Area (Which is Inclusive of The Area of Balconies), On 1st Floor In B Wing As Shown In The Floor Plan In The Complex Know As "Shree Navdurga Apartment" Land Bearing Survey No. 411 (Old), 411 (New), Hissa No. AIB, Respectively Total Admeasuring 895 Sq. mtrs., Assesd Rs. 3.70 Paise, Lying Being Situated At Village: Gass, Taluka Vasai, Dist. Palghar, Within The Areas of Sub-Registrar At Vasai No. 3 & 4 (Nallasopara) | ₹ 8,60,608.07<br>(Rs. Eight<br>Lakh Sixty<br>Thousand Six | 17.07.202          |
| 1 | 733  |   |   | 9                  |

**Authorized Officer** SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

Place: Palghar, Maharashtra Date: 17.07.2024

(Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)



## **Recovery Officer**

C/o. GS Mahanagar Co-op. Bank Ltd. (Scheduled Bank) Registered office :- Hiramani Super Market Bldg, Dr.B.A.Road, Lalbaug, Mumbai-400012. Tel. No. - (022) 68860826 /68860837, Email - recovery@mahanagarbank.com

-: AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY :-

(U/s. 156 r/w Rule 107 of the Maharashtra State Co-op. Societies Act, 1960 & Rules, 1961) In terms of the provisions laid down in the Maharashtra State Co-op. Societies Act, 1960 and Rules framed thereunder and in exercise of powers conferred u/s. 156 and Rule 107, the Recovery Officer has taken physical possession of the below mentioned asset. The Recovery Officer intends to sell the said asset in auction on "AS IS WHERE IS AND AS IS WHAT IS BASIS".

| 100        | (Hom Eak   |                           |   |                    |                   |  |  |  |
|------------|--|---------------------------|---|--------------------|-------------------|--|--|--|
| Sr.<br>No. | Name of Borrower &<br>Guarantors   | Branch &<br>A/c No.       | Description of the property   | Reserve<br>Price   | EMD<br>10%        |  |  |  |
| 1          | Mr. Navin Shantaram Kadam<br>Guarantors :-<br>1) Mrs. Shital Navin Kadam<br>2) Mr. Manoj Prakash Kalambe | Mulund<br>SPL /<br>818624 | Flat No.702, 7th Floor, area 965 sq.ft., Blue Robin Building, Pranji Garden, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane. | Rs.<br>33,99,782/- | Rs.<br>3,40,000/- |  |  |  |
|            | -: Terms & conditions of Auction:-   |                           |   |                    |                   |  |  |  |

- The auction will be conducted on Thursday, 22/08/2024 at 3.00 PM at the registered office of the Bank. The bid forms containing the terms and conditions of sale can be obtained from the registered office of the Bank on any working day on payment of non-refundable amount of Rs. 1,180/- (inclusive of GST)
- The bids in sealed envelopes for individual property along with EMD mentioned above should reach the Recovery Officer on or before 2.00 PM on 22/08/2024 in the registered office of the Bank. The EMD can be deposited by way of RTGS or DD/PO of any Nationalised or Scheduled Bank drawn in favour of GS Mahanagar Co-op. Bank Ltd. payable at Mumbai. The bids without EMD and/or below the reserve price will not be entertained.
- The sealed envelopes will be opened at 3.00 PM onwards on 22/08/2024 by the Recovery Officer at registered office of the Bank in the presence of all bidders. No person or agent other than the bidder or his authorised representative shall be allowed to participate in the bidding process.
- After opening the bids, the intending bidders may increase their bids. The properties will be sold strictly on As is where is and As is what is basis and the intending bidders may make their own enquiries as regards any claim, charge, tax, levy, dues and any other liability accrued against the properties and if such claim or liability is found, then the same shall be borne by the
- successful bidder. The present accrued liabilities on the properties are not known to the Bank. 6) The successful bidders shall deposit 25% of the bid amount (inclusive of EMD) on the same day of auction in cash or RTGS/DD/PO of any Nationalised or Scheduled Bank drawn in favour of the Bank and

the balance 75% bid amount within 30 days from the date of auction. If the successful bidders fail to

pay 25% of bid amount on the same day or 75% bid amount within next 30 days, the amounts deposited

also bear the property taxes, Government dues, electricity dues, levies, charges etc. in respect of the

said properties and the Bank shall not be responsible for the same. The Recovery Officer will hand over

- till then will be forfeited, including the earnest money deposit. The inspection of the properties will be given to the intending purchasers on 01.08.2024 between 11.00 AM to 2.00 PM. with prior appointment. On compliance of the above mentioned terms and conditions by the successful bidder and confirmation of sale by the office of the District Deputy Registrar, Thane, the Recovery Officer will issue Certificate of Sale in favour of the successful bidder and handover possession of the property to the successful bidder. Further, the successful bidder shall bear all taxes including 1% TDS and Stamp Duty, Registration charges, incidental expenses for getting the sale certificate registered. The successful bidders shall
- possession of the property to the successful bidder only on receipt of entire bid amount and proof of payment of 1% TDS amount. The Recovery Officer reserves the right to accept or reject any bid or postpone or cancel the auction or opening of tenders without assigning any reason and also to modify the above mentioned entire or
- any of the terms and conditions, without giving any prior notice. 10) This publication is also Statutory Notice of 30 days to the borrower/owner of the above properties.

11) The dispute in respect of the auction sale if any, shall be within the jurisdictions of Mumbai Court only. Sd/-Place: Mumbai **Recovery Officer** Date: 19/07/2024 (U/s. 156 of MCS Act, 1960 and Rule 107 of MCS Rules, 1961)



### **MASTEK LIMITED** CIN No.: L74140GJ1982PLC005215

Trust. Value. Velocity

Registered Office: 804/805, President House, Opp.C.N.Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ahmedabad - 380 006. Tel. No.: +91-79-2656-4337; Fax No.: +91-22-6695-1331 E-mail: investor\_grievances@mastek.com; Website: www.mastek.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(? In Lakhs)

| Particulars   | Quarter<br>ended<br>June<br>30, 2024<br>(Unaudited) | Quarter<br>ended<br>March<br>31, 2024<br>(Refer note 2) | Quarter<br>ended<br>June<br>30, 2023<br>(Unaudited) | Year<br>ended<br>March<br>31, 2024<br>(Audited) |
|---|---|---|---|---|
| Revenue from operations   | 81,289  | 77,973  | 72,525  | 3,05,479  |
| Net profit for the period/year<br>(before exceptional items and tax)                                    | 9,863   | 9,385   | 10,034  | 39,030  |
| Net profit for the period/year before tax<br>(after exceptional items)                                  | 9,863   | 9,385   | 10,034  | 38,619  |
| Net Profit for the period/year after tax<br>and exceptional items                                       | 7,150   | 9,441   | 7,353   | 31,097  |
| Total Comprehensive Income for<br>the period (after tax) and Other<br>Comprehensive Income (after tax)] | 6,913   | 9,386   | 7,704   | 33,177  |
| Equity Share Capital  | 1,543   | 1,542   | 1,529   | 1,542   |
| Other Equity  | -   |   |   | 2,07,199  |
| Earning per Share (FV of ₹ 5 each)  |   |   |   |   |
| (a) Basic   | 23.18   | 29.94   | 22.95   | 98.01   |
| (b) Diluted   | 22.92   | 29.70   | 22.67   | 97.25   |

Place: Mumbai

Date : July 18, 2024

| Particulars             | Quarter<br>ended<br>June<br>30, 2024<br>(Unaudited)<br>(Refer note 2) | Quarter<br>ended<br>March<br>31, 2024<br>(Restated)<br>(Refer note<br>2 & 3) | Quarter<br>ended<br>June<br>30, 2023<br>(Restated)<br>(Unaudited)<br>(Refer note 3) | Year ended<br>March<br>31, 2024<br>(Restated)<br>(Audited)<br>(Refer note 3) |
|-------------------------|---|--|---|--|
| Revenue from operations | 11,454  | 11,646   | 9,719   | 43,424   |
| Profit before Tax       | 1,953   | 3,965  | 1,086   | 12,699   |
| Tax Expenses (net)      | 516   | 64   | (513)   | 685  |
| Net Profit after tax    | 1,437   | 3,901  | 1,599   | 12,014   |

- The above unaudited consolidated & standalone financial results ('Statement') of Mastek Limited ('the Holding Company / the Company') were reviewed and recommended by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on July 18, 2024. The statutory auditors have carried out a limited review of the Statement for the guarter ended on June 30, 2024. The figures for the quarter ended March 31, 2024 is the balancing figures between the audited figures for the year ended on that date and the year to date figures up to the end of third quarter of the financial year, on which auditors had performed a limited review. Pursuant to the Scheme of amalgamation (the 'Scheme'), Meta Soft Tech Systems Private Limited
- (a subsidiary of the Company, hereinafter referred to as 'Transferor Company'), has merged with Mastek Limited ('Transferee Company'), as approved by the Hon'ble National Company Law Tribunal ('NCLT'), Ahmedabad on May 17, 2024 with August 01, 2022 as the appointed date. Both Transferor Company and Transferee Company has filed the approved scheme with ROC, Ahmedabad on May 31, 2024, which has been considered as effective date as per the Scheme. The assets, liabilities and reserves of the Transferor Company are transferred to and vested in the Transferee Company. The said transfer has been considered as a 'common control business combination' as per Appendix C to Ind AS 103 "Business Combinations" and the comparative financial information presented in the Statement has been restated from the beginning of the earliest period presented, being April 01, 2023. The Scheme has accordingly been given effect to in the Statement, pursuant to which the comparative financial information for the periods namely quarter ended March 31, 2024 and June 30, 2023 and year ended March 31, 2024 have been restated as per the requirements of Ind AS 103. The accounting for this Scheme does not have any impact on the consolidated financial results.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.mastek.com For & on behalf of Board of Directors

ASHANK DESAI

Mastek Limited Chairman



Email: mumbai andheriwest@tmbank.in Ph: 022 26366240 / 26366260 CIN: L65110TN1921PLC001908 **DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT** 

1. Mrs.Khushboo Sahani W/o.Shailesh Sahani Flat No.303, 3rd Floor, Ashish Tower CHS Ltd., Navghar Cross Road No.5 South,

Bhayandar(E), Thane - 401105.

2. Mr.Shailesh Sahani S/o.Ramsewak Flat No.303, 3rd Floor, Ashish Tower CHS Ltd., Navghar Cross Road No.5 South,

Unit No. 25, 26 & 27, Laxmi Plaza, Laxmi

West, Mumbai - 400053.

Bhayandar(E), Thane - 401105 Sub: Demand Notice under Section 13(2) of SARFAESI Act in respect of Loan A/c. No,214700950100057 - Term Loan: f19.50 Lakh availed by Mrs.Khushboo Sahani &

Mr. Shailesh Sahani S/o. Ramsewak, availed at Mumbai Andheri West branch on At your request, the Bank has granted through its Mumbai Andheri west branch from time to time various credit facilities to the Borrowers as per the particulars mentioned in Schedule-A. You, the Borrower/s have availed the credit facilities with an undertaking to repay the said credit facilities and executed the necessary loan documents in favour of the Bank and the borrower/guarantors/mortgagor have also created mortgage by way of deposit of title

deeds in respect of the property more fully described in Schedule - B as primary security. The liability in the above loan account were duly acknowledged by you by executing balance confirmation letters and revival letters and also other security documents from time

Consequent to the default committed by the borrower/borrowers in repayment of the

principal debt and interest thereon, the loan account, has been classified as Non Performing Assets (NPA) as on **07.07.2024** as per the directions/ guidelines of Reserve Bank of India relating to asset classifications issued from time to time. Despite repeated requests you, the Borrowers / guarantors have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities. you, the Borrowers, Guarantors, Mortgagor are hereby called upon by this Notice under Section 13(2) to discharge the liabilities in full to the bank and to repay a sum of

Rs.19,74,856.26 (Rupees Nineteen lakhs seventy four thousand eight hundred fifty six and twenty six paise Only) as on 08.07.2024 to the Bank within 60 days from date of this notice. You are also liable to pay future interest 9.45% plus 2.00% penal interest on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-Section (4) of Section 13 and

under other applicable provisions of the Act if you fail to repay the Bank the aforesaid amount with future interest and all costs and expenses thereon. You, the Borrower / Guarantors / Mortgagor are restrained from transferring by way of sale,

lease or otherwise, any of the above said assets more specifically mentioned in the schedule nereunder after issuance of this notice as per Section 13(13) of the above Act and any such transfer without prior written consent of the bank will not affect the rights of the Bank and any such transfer shall be void.

The Borrower's / Guarantor's / Mortgagor's attention is hereby invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the assets. Section 13(8) of the SARFAESI Act.

Where the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by him is tendered to the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets i) the secured assets shall not be transferred by way of lease assignment or sale by the

secured creditor and ii)In case, any step has been taken by the secured creditor for transfer by way of lease or assignment or sale of the assets before tendering of such amount under this sub-section, no further step shall be taken by such secured creditor for transfer by way of lease or assignment

This notice is issued without prejudice to the Bank's right to initiate such other actions or legal proceedings as it deems necessary under any other applicable provisions of law. SCHEDULE - A

| S. No. | Nature of Facility with<br>Account Number                     | Amount Outstanding as on 08.07.2024 | Date of Execution of<br>Loan Documents |
|--------|---|-------------------------------------|--|
| 1      | Term Loan (Home) -<br>Rs. Rs.19,50,000/-<br>(214700950100057) | Rs.19,74,856.26                     | 08.03.2022                             |
|        | Total   | Rs. Rs.19,74,856.26                 |  |

| SCHEDULE - B (Primary Security) |   |
|---------------------------------|---|
|                                 | - |

| S. No. | Limit details   | Details  | of Security  |
|--------|---|--|--|
| 1      | Term Loan (Home) -<br>Rs1 9,50,000/-<br>(214700950100057) | On equitable mortgage o<br>No. 209, admeasuring 24<br>5.19 Sq. Mt. carpet area,<br>02, "Paramount Enclave"<br>1023/1 +2/25 [New Com<br>1023/9/1), situate lying a<br>Taluka & District Palgha<br>Name of Mrs.Khushboo<br>Sahani. | 2.44 Sq. Mt. + Balcony<br>2nd Floor, Building No.<br>', bearing Survey No.<br>aputerized No. 1023/9,<br>and being at Village Mahar -401404 standing in the |
|        |   | Boundaries:  |  |
|        |   | North: Internal Road   | East: Garden (proposed)  |
|        |   | South: Gayatri Park  | West: Gayatri Park   |



Shamaldas Gandhi marg, Kalbadevi - Mumbai.)

Date fixed for inspection of the property: 05.08.2024

Sevalay', 150" Ring Road, Nr.Raiya Circle, Rajkot.

Description of Property

(1) All that piece and parcel of unit No.07, admeasuring area 410

Sq. Feets Carper area Balcony admeasuring area 3.00 Sq. Meter in

building/project known as "SUKI-NIHON" village-Mandve Tarfe

Bamangaon & Bagmala, Taluka - Alibaug, Dist. Raigad, in the Gat

No.51/6, (Old Gat No.1/A/7) Village - Mandve Tarfe Bamangaon,

Taluka-Alibaug, Dist. Raigad, within the limit of Zilla Parishad Alibaug.

-> Last Date for submission of tender: 09.08.2024 (Up To 05:00 P.M.)

**Authorised Officer** Tamilnad Mercantile Bank Ltd., (For Mumbai Andheri west Branch)

Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd.

(Multistate Scheduled Bank)

R.O. & H.O.: "Arvindbhai Maniar Nagarik Sevalay", 150' Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot. Ph. 2555716

In terms of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest

(SARFAESI Act-2002) Pursuant to the possession of the property described herein below is taken by the

Authorized Officer on 26/04/2023 under SARFAESI Act 2002 for recovery of the secured debts of Rajkot

Nagarik Sahakari Bank Ltd., from Madan Bharat Bhushan. OFFERS are invited by the undersigned in

sealed cover for purchase of these properties within 15 days from the date of this Notice, brief particulars of

which is given hereunder on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". For inspection of the

property and tender form, one can contact us at Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Arvindbhai Maniar

Nagarik Sevalay, Recovery Department, Head Office, 150 Feet Ring Road, Near Raiya Circle, Rajkot or Our

Kalbadevi Branch.:- (Branch Address:- Rajkot Nagarik Sahakari Bank, Devkaran Mansion Princess, 41

-> Date, Time & Place of Opening the tenders:12.08.2024, 05:00 P.M., at 'Arvindbhai Maniar Nagarik

Total

Dues

Rs.

43,10,352.00

13,10,393.00

unapplied

Interest

w.e.f.

01/07/2024

Legal

Expense

Sd/-

# **CLASSIFIEDS**

I AASTHA MANISH CHHABRA W/O KUNAL Rustomiee Elements G-Wing 801/802 New West Azad Nagar Mumbai Maharashtra-

0040738921-1

#### "IMPORTANT"

advertising copy, it is not possible to verify its potents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers of Publications. We therefore recommend that sending any monies or emering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manne whatspever. Registered letters are not accepted in response to box numb

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the

Ministry of Corporate Affairs In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the Matter of Blue Planet Environmental Solutions India Private Limited (hereinafter to be referred as the "Company/Applicant") having its registered office at 12th Floor, 1201-1203, Meridian Business Centre,

Plot No. 27, Sector 30A, Vashi, Navi Mumbai. Thane, Mumbai, Maharashtra, India, 400705 having CIN: U74999MH2017FTC300716 Petitioner

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make an pplication to the Central Government under section 13(4) of the Companies Act. 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at Extra-Ordinary General Meeting held on 19th June, 2024 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to the "National Capital Territory of Delhi". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director at the address within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: Registered Office: 12th Floor, 1201-1203.

30A, Vashi, Navi Mumbai, Thane, Mumbai, Maharashtra, India, 400705. For and on behalf of the Applicant Blue Planet Environmental Solutions

(Prashant Singh) Date: 19.07.2024

Reserve

Price

29,86,200/- 2,98,700/-

29,86,200/- 2,98,700/-

Amount

of Deposit

**Notice** 

for Sale

# PERSONAL

**CHANGE OF NAME** 

BHARAT SHINGALA R/O DN Nagar Ymca Andheri 400053 changed my name to AASTHA CHHABRA SHINGALA.

### White care is taken prior to acceptance of

#### **PUBLIC NOTICE** Form No INC-26

newspaper for change in the Registered Office of the Company from one State to another Before the Regional Director (Central Government) Western Region

Meridian Business Centre Plot No. 27, Sector

India Private Limited

Place: Mumbai

Ms. Mahira Rashid Shaikh & Mrs. Naseem Banu Rashid Shaikh, availed at Mumbai Director Andheri West branch on 06.10.2022. DIN: 07939497 At your request, the Bank has granted through its Mumbai Andheri West branch from time

to time various credit facilities to the Borrowers as per the particulars mentioned in Schedule-A. You, the Borrower/s have availed the credit facilities with an undertaking to repay the said credit facilities and executed the necessary loan documents in favour of the Bank and the borrowerlguarantors/mortgagor have also created mortgage by way of deposit of title deeds in respect of the property more fully described in Schedule Bas primary

Sub.: Demand Notice under Section 13(2) of SARFAESI Act in respect of Loan Alc.

No. 214700950100094 - Term Loan 19.50 lakhs availed by Ms. Sana Rashid Shaikh,

The liability in the above loan account were duly acknowledged by you by executing balance confirmation letters and revival letters and also other security documents from time

Consequent to the default committed by the borrower/borrowers in repayment of the principal debt and interest thereon, the loan account, has been classified as Non Performing Assets (NPA) as on **05.07.2024** as per the directions I guidelines of Reserve Bank of India relating to asset classifications issued from time to time. Despite repeated requests you, the Borrowers have failed and neglected to repay the said dues/outstanding liabilities.

You, the Borrowers, Mortgagors are hereby called upon by this Notice under Section 13(2) to discharge the liabilities in full to the bank and to repay a sum of Rs. 20,04,450.09 (Rupees Twenty Lakhs four thousand four hundred fifty and nine paise Only) as on 06.07.2024 to the Bank within 60 days from date of this notice. You are also liable to pay future interest 9.45% plus 2.00% penal interest on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.

Bank will exercise all or any of the rights detailed under Sub-Section (4) of Section 13 and under other applicable provisions of the Act if you fail to repay the Bank the aforesaid amount with future interest and all costs and expenses thereon. You, the Borrower / Guarantors / Mortgagor are restrained from transferring by way of sale, lease or otherwise, any of the above said assets more specifically mentioned in the schedule

hereunder after issuance of this notice as per Section 13(13) of the above Act and any such transfer without prior written consent of the bank will not affect the rights of the Bank and any 1 such transfer shall be void. The Borrower's / Guarantor's / Mortgagor's attention is hereby invited to the provisions of sub-section 8 of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the assets. Section 13(8) of the SARFAESI Act.

Where the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by him is tendered to the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets

i)the secured assets shall not be transferred by way of lease assignment or sale by the secured creditor and ii)In case, any step has been taken by the secured creditor for transfer by way of lease or assignment or sale of the assets before tendering of such amount under this sub-section, no

further step shall be taken by such secured creditor for transfer by way of lease or assignment or sale of such secured assets. SCHEDULE - A Amount Outstanding Date of Execution of S.No Nature of Facility **Loan Documents** with Account Number as on 06.07.2024

| 1    | (214700950100094)                                 | 0/ Rs. 20,04,450.09   | 06.10.2022 |  |  |
|------|---|---|------------|--|--|
|      | Total   | Rs. 20,04,450.09  |            |  |  |
|      | SCH   | EDULE - B (Primary Sec  | urity)     |  |  |
| S.No | Limit details                                     | Details of Security   |            |  |  |
| 1    | Term Loan -<br>Rs.19,50,000/<br>(214700950100094) | On Equitable Mortgage of Residential Flat No. 309, admeasuring 29.63 Sq. Mt. carpet area, on 3rd Floor in Building No. 04, known as "Paramount Enclave", bearing Survey No. 1023/1+2/25 [New Computerized No.1023/9, 1023/9/1], situate lying and being at Village Mahim, Taluka & District |            |  |  |

North: Internal Road

South: Gayatri Park



Tame I am Da 10 50 000/ Da 20 04 450 00

**Authorised Officer** Tamilnad Mercantile Bank Ltd. (For Mumbai Andheri west Branch)

East: Garden (proposed)

West: Gayatri Park

Palghar, in the Registration District and Sub District

Sana Rashid Shaikh and Ms. Mahira Rashid Shaikh.

of Palghar -401404 standing in the name of Ms.

For Advertising in

**TENDER PAGES** Contact

JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015 Landline No.:

67440215

acquired vide Regd. Sale Deed No. ALJ-77-2020, Dated 07/01/2020 Unapplied in the name of (1) Bharat Bhushan Madan (2) Neha Bharat Madan Interest and bounded by as Under (BOUNDARIES AS PER VALUATION) : w.e.f. Boundaries of the Building 01/07/2024 North:-Bagmala Lake. South:- Open Farm. East:-Alibaug-Revdanda Road. West:- Open Farm. Legal Boundaries of the Unit Charges South :- End Wall. North :- Entrance East :- Unit No.6. West :- Unit No.8.

(Short Address: Unit No.7, 'Suki Nihon' Project, Village - Mandve Tarfe Bamangaon & Bagmala, Taluka - Alibaug, District - Raigad, (2) All that piece and parcel of unit No.08, admeasuring area 410 Sq. Feets Carper area Balcony admeasuring area 3.00 Sq. Meter in building/project known as "SUKI-NIHON" village-Mandve Tarfe Bamangaon & Bagmala, Taluka - Alibaug, Dist. Raigad, in the Gat No.51/6, (Old Gat No.1/A/7) Village - Mandve Tarfe Barnangaon, Taluka-Alibaug, Dist. Raigad, within the limit of Zilla Parishad Alibaug. acquired vide Regd. Sale Deed No. ALJ-78-2020, Dated 07/01/2020 in the name of (1) Bharat Bhushan Madan (2) Neha Bharat Madan

and bounded by as Under (BOUNDARIES AS PER VALUATION): Boundaries of the Building North:-Bagmala Lake. South: Open Farm. East:-Alibaug-Revdanda Road. West:- Open Farm. Boundaries of the Unit North :- Entrance. South :- End Wall.

East :- Unit No.7. West :- End Wall. (Short Address: Unit No.8, 'Suki Nihon' Project, Village - Mandve Tarfe Bamangaon & Bagmala, Taluka - Alibaug, District - Raigad,

The purchaser will have to pay any type of Govt. dues / Semi. Govt. dues / Municipal taxes / Electricity Bills etc., if any, due on this property. If any document relating to this property is pending for payment of stamp duty, the purchaser will have to pay the same. 3. In the court cases, if any, relating to this Property, the orders of the court, would be binding to the purchaser. 4. The tenderer can bid for any amount, but he is to submit a Banker's Cheque/Demand draft of 10% of Reserve Price as deposit, as mentioned above payable to Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot with the tender. 5. One can get tender form from the undersigned. 6. The Bank reserves its right to accept or reject any tender. Property may not be sold below reserve price, 7. The tenderer will be required to pay 25% of the bid price on acceptance of his tender (10% of the reserve price submitted with the tender will be taken into account) 8. if the successful tenderer will fail to pay the accepted bid price, the amount of deposit will be forfeited by the Bank. 9. On unacceptance of the tender the amount of deposit will be refunded without any interest thereon. 10. The authorized officer does hereby state that, the bank is not aware about any charge or tax or liability for the said property. However, the bidder shall ensure by his own sources to find out any charges, lien, encumbrance, property tax, Government dues in respect of the property and the same shall be the responsibility of the tenderers.


Terms & Conditions: 1. The immovable property is to be sold on 'As is where is' and 'As is what is' basis.

•15 days Statutory Sale notice to the Borrower, Guarantors & Mortgagor. Prospective buyer may also visit our website www.rnsbindia.com for sale advertisement.

Authorized Officer, financialex Bergarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Dept., Rajkot. Rajkot.

Dt. 18/07/2024

## चीनमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग



**झिगोंग, दि.१८** : चीनच्या झिगोंग शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे १६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सिचुआन प्रांतातील या १४ मजली इमारतीत अनेक ठिणगी पडल्यामुळे आग

१६ जणांचा होरपळून मृत्यू

होते. चीनच्या अडकले सरकारी मीडियानुसार, आग लागल्याची माहिती मिळताच ३०० इमर्जन्सी वर्कर्स आणि डझनभर अग्निशमन घटनास्थळी तातडीने दाखल . झाले. या वर्कर्सने अथक प्रयत्न करून ३० जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. र-थानिक अधिकाऱ्यांच्या मते, कन्स्ट्रक्शन दरम्यान

अधिकत कारण अद्याप र-पष्ट झालेले नाही.

विझवण्यासाठी अग्निशमन

फक्त पाईपचाच नव्हे तर डोनचाही वापर केला. या आगीत डिपार्टमेंट स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, थिएटर्स आणि अनेक कंपन्यांची कार्यालये असलेल्या मॉलला मोठे नुकसान झाले आहे.चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात रेरन्क्यू वर्कर्स आणि प्रांतीय अधिकाऱ्यांना आगीचे कारण लवकरात लवकर शोधण्याचे आदेश

कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन आहे. सुरक्षेच्या नागरिकांनी दृष्टीने ती आवश्यक काळजी घेण्याचे आणि काटेकोर पालन आवाहन करण्याचे केले आहे.

ही दुर्घटना चीनमधील सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याची अधोरेखित आवश्यकता करते. सरकारी अधिकाऱ्यांनी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना आश्वासन दिले आहे.

## खुल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याला रजत व कास्य पदक

आयोजित केलेल्या खुल्या राष्ट्रीय योगा रपर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याने रजत आणि रौप्य पढक पटकाविले.या स्पर्धेत देश विदेशातील योग पट्रंनी धन योग क्लासच्या योग शिक्षिका डॉ.मेघा ठाकरे यांच्या योग कक्षेतील डॉ. प्रतिभा राजपूत व डॉ. चंदनसिंह

पदकाचे मानकरी ठरले आहेत. २४ आणि २५ जून रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने जम्मू कश्मीर येथे आयोजित केलेल्या खुल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात विविध वयोगटात ही स्पर्धा यशरन्वीरित्या पार पडली.५५+ सहभाग नोंदविला होता. या वयोगटात झालेल्या स्पर्धे अमरावती येथील आरोग्यम् त डॉ. प्रतिभा राजपूत व डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी उत्तम योग प्रात्यक्षिके सादर करून या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली.यामध्ये डॉ. प्रतिभा यांनी हे उभयंता राजपूत यांनी रौप्य तर डॉ.

चंदनसिंह राजपूत यांनी रजत प्राप्त केले.हनुमान पदक व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने उभयंतांचा पदक बहाल आला. नुकताच दाम्पत्याचा आरोग्य वतीने शाल शीफळ करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी योग शिक्षिका डॉ.मेघा ,शितल घुटे, उज्वला ताथोंडे, कीर्ती तायडे,रोहिणी काकड ,मनीषा कावळे आदी सदस्य

## सिडकोच्या बामणडोंगरी गृहनिर्माण योजनेतील दुकानांकरिता

प्रकल्पातील दुकानांची ई-लिलाव प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती, त्या टप्प्यापासून सदर प्रक्रिया सिडकोतर्फे २२ जुलै २०२४ रोजी पुन्हा सुरू (Resume) केली जाणार योजनेचा २३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी सदर दकानांकरिता ई-लिलाव

कारणास्तव सदर ई-लिलाव प्रक्रिया पार पडू शकली नाही. ज्या अर्जदारांनी पूर्वीच या योजनेसाठी नोंदणी केली होती असे संभाव्य खरेदीदार/ अर्जदार या ई-लिलाव प्रक्रियेत

सिडकोतर्फे १४ मार्च २०२४ रोजी नवी मुंबईतील सिडकोच्या

संकुलातील २४३ दुकानांच्या विक्रीची योजना सरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत वेगाने विकसित होणाऱ्या उलवे नोडमधील बामणडोंगरी येथील सिडको गृहसंकूलातील २४३ दुकाने उपलब्ध करून देण्यात आली होती. रेल्वे, रस्ते, अटल सेत् (एमटीएचएल) द्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या उलवे नोडमध्ये सिडकोतर्फे नवी

प्रकल्प साकारण्यात येत

घटनेमुळे

या घटनेतून धडा घेण्याचे

भविष्यात

पावले उचलण्याचे आवाहन

केले आहे. चीनमध्ये अशा

प्रकारच्या आगीच्या घटनांचा

करणे आणि सुरक्षाविषयक

हे प्रमुख कारणे असल्याचे

वारंवार निदर्शनास येते.

वातावरण आहे. सरकारने

या घटनेची संपूर्ण चौकशी

आहे. बांधताना नियमांचे पालन न

इतिहास

सिचुआन

रहिवाशांमध्ये

उपाययोजनांची

आवश्यक

31**9**1T

नयेत

प्रांतातील

र-थानिक

भीतीचे

ती

योजनेकरिता निविदाकारांकडून २१ मे निविदा पर्यंत बंद करण्यात तसेच मे 55 सकाळी संध्याकाळी 08.00 योजनेकरिता वेळेत नियोजित ई-लिलाव परंतु, तांत्रिक कारणास्तव ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. याकरिता ज्यांनी

योजनेकरिता अर्ज नोंदणी केली आहे अशा संभाव्य खरेदीदार/अर्जदारांकरिता २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ते संध्याकाळी 90.00 06.00 https://eauction. cidcoindia.com या संकेतस्थळावर ई-लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच योजनेचा निकाल २३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे, याची संबंधित अर्जदारांकडून नोंद

#### ई-लिलाव प्रक्रिया २२ जुलै २०२४ रोजी पार पडणार प्रक्रिया २२ मे २०२४ रोजी नियोजित होती; परंतु तांत्रिक

निकाल भाग घेऊ शकतात.

शिदेंच्या

शिवसेनेचा

९०० जागावर

मतदार संघात निरीक्षक

आणि प्रभारी यांची नियुक्ती

पडली.

36

विधानसभा

शिवसेनेने

दावा

दावा

प्रभारी

जाणार आहेत. अजित

पवार यांच्या राष्ट्रवादीने

केल्यानंतर शिंदे यांच्या

शिवसेनेने केलेल्या या

जागांवर दावा

शिंदे

300

केला

केलेल्या

निरीक्षक

भाजपाची

संघात

मुंबई

निवडणुकीसाठी

आगामी

राज्यातील

जागांवर

पक्षाकडून

۷٥

दाव्यामुळे

आहे.

निवडणुकीच्या

मंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

#### **TAiNWALA** TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

CIN: L24100MH1985PLC037387 Registered Office: Tainwala House, Road No. 18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-93. **Contact:** Tel: 022 6716 6100 To 199/ **Mobile:** 091 77100 13780 Works: Plot No.87, Govt. Indl. Estate, Khadoli Village, Silvassa - 396230

Tel: 091 9574073332 E-Mail: cs@tainwala.in; Website: www.tainwala.in NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE THIRTY NINTH ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE MEMBERS OF TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED WILL BE HELD ON TUESDAY, AUGUST 13, 2024 AT 2:00 P.M. (IST) THROUGH VIDEO-CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM"), TO TRANSACT THE BUSINESS SET OUT IN THE NOTICE OF THE AGM.

The AGM to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)" is being convened in due compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act"), the Rules made thereunder read with the MCA's General circular dated September 25, 2023 read with circulars dated April 08, 2020, April 13, 2020 May 05, 2020 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167/ ated October 7, 2023 issued by Securities Exchange Board of India (collectively referre o as "SEBI Circulars").

Pursuant to MCA Circulars and SEBI Circular dated October 7, 2023, the notice of the AGN long with the Annual Report for FY 2023-24 is being sent only through electronic mode to nose members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories. acility for appointment of proxy will not be available for the AGM. Detailed instructions for ining the AGM electronically are provided in the Notice of the AGM

he Notice and Annual Report 2023-24 will also be available on the Company's websit www.tainwala.in, websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com respectively, and on the website of Linkintime https://instavote.linkintime.co.in

Members holding share(s) in physical mode whose e-mail address is not registered with ne Company/ Depositories, can register the same by submitting a duly filled in communication Registration Form', available on the website of the Company

he Company has entered into an agreement with Linkintime for facilitating voting through lectronic means, as the authorized agency for conducting of the AGM and for providing e he Members, whose names appear in the Register of Members/ Beneficial Owners as or

the record date (cut-off date), i.e., Monday, August 5, 2024 may cast their vote electronically. The remote e-voting period commences on Friday, August 9, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Monday, August 12, 2024 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting nodule shall be disabled by Linkintime for voting thereafter. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain

closed from Wednesday, August 7, 2024 to Tuesday, August 13, 2024 (both days nclusive).

Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again. n case of joint holders, the member whose name appears as the first holder in the order o

names as per the Register of Members of the Company as on the cut-off date will be ntitled to vote during the AGM. Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e-voting

n case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may send

an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175. For Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Company Secretary & Compliance Officer Place: Mumbai (M. No. A51702)

ठेकाण: मुंबई

#### PUBLIC NOTICE

घेण्यात यावी.

for 20 Equity Shares of Rs. 10/- (Ten Only each with Folio No. U67029 bearing Certificate No. 175513 and Distinctive No. 38461951 - 38461970 of ULTRATECH CEMENT LTD., standing in the names o USHA JAGANNATH PIMPLE / AJAN JAGANNATH PIMPLE has / have been los or mislaid and the undersigned has /hav applied to the Company to issue duplicate Certificate (s) for the said shares. **KFir Technologies Limited.**, Selenium Tower B Plot 31-32, Gachibowli, Financial District Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to ssue duplicate Certificate (s).

Names of Shareholders

Usha Jagannath Pimple
Date: 19-07-2024 Ajay Jagannath Pimple

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील १) श्री. इकबाल सिंग सरू सिंग सबलोक, २) श्री. हरिंदर सिंग इकबाल सिंग प्रबलोक व ३) श्री. भूपिंदर सिंग इकबाल सिं प्रबलोक हे स्वर्गीय श्रीमती अमरजीत कौर इकबार सिंग सबलोक यांचे कायदेशीर वारसदार असून त्यांचा पत्ता: ब्लॉक क्र.११, ओनर्स कॉलन कोहौसोलि., फ्लांक रोड, गुरुद्वाराजवळ, जीटीब गर. सायन कोळीवाडा. ॲन्टॉप हिल. मंबई ४०००३७ (ब्लॉक) असून त्यांच्याकडुन सद लॉकबाबत खालील दस्तावेज हरवले आहेत: १) ओनर्स कॉलनी कोहौसोलि.द्वारा वितरीत मव

२) सदर ब्लॉकबाबत पहिले मळ करारनामा:

भागप्रमाणपत्र:

३) सदर ब्लॉकचे पुर्वीचे मालकीत्व संबंधी अन दस्तावेज : गाझ्या अशिलाकडून सदर ब्लॉकमध्ये त्यांचे सदर

टम्तावेज हरवले /गहाल याले आहेत आणि त्यांन याबाबत दिनांक १२.०७.२०२४ रोजी समारे दु.१.००वा. समजले. माझ्या अशिलांनी त्यांच्या ज् ब्लॉकमध्ये उपरोक्त दस्तावेजांचा शोध घेण्याच खुप प्रयत्न केला परंतु त्यांना सदर दस्तावेज सापडले नाही आणि म्हणून हरविल्याचे निश्चित केले.

पुढे माझ्या अशिलांनी सदर घटनेबाबत ॲन्टॉप हिल पोलीस ठाणे येथे १७.०७.२०२४ रोजी सुचित केले आणि याबाबत तेथे नोंद करण्यात आली आणि ॲन्टॉप हिल पोलीस ठाणे यांनी लापता नोंव क्र.७९६८०/२०२४ नुसार प्रमाणपत्र वितरीत केले जर कोणा व्यक्तीस सदर ब्लॉकबाबतचे सदर दस्तावेज सापडल्यास अशा व्यक्तींनी थेट खार्ल नमद केलेल्या पत्त्यावर सदर जाहीर सचना प्रकाशनापासून ७ दिवसात दस्तावेज आणून द्यावेत सर्व लोकांना जात व्हावे याकरिता उपरोक्त बाबींची नोंद म्हणून सदर जाहीर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे आणि येथे हमी देण्यात येत आहे की ओनर्स कॉलनी कोहौसोलि. यांच्याकडून माझ्य अशिलांच्या नावे द्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केल

जाईल. मुंबई (मनजित सिंग जॉली) वकील, भारतीय सर्वोच्च न्यायालर नोटरी, भारत शासन फ्लॅट क्र.१३, इमारत क्र.३९, नीतकिर कोहौसोलि., मनिष नगर, ४ बंगला, जे.पी. रोड

अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ मोबा : ९८१९७७०६२ ईमेल:manjitsinghjolly1969@gmail.com

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

#### AngelOne एंजल वन लिमिटेड

सीआयएन : U67120MH1996PLC101709

नोंदणीकृत कार्यालय व कॉपोरेट कार्यालय: ६ वा मजला, आकृती स्टार, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. दूर.: (०२२) ४०००३६००, फॅक्स : (०२२) ४०००३६०<sup>९</sup> वेबसाइट : <u>www.angelone.in,</u> ई–मेल : investors@angelbroking.com

#### २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

गद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, वेषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालवाद्वारे (''एमसीए'') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२ व परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१ सर्वसाधारण परिपत्रक क्र. सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक क्र १४/२०२० व १७/२०२० अनुक्रमे दि. ०८.०४.२०२० व दि. १३.०४.२०२०, सर्वसाघारण परिपत्रक क्र. २१/२०२१ दि. १४.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ व सर्वसाधारण परिपत्रक क्र ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ (एकत्रितरीत्या ''एमसीए परिपत्रके'' म्हणून उल्लेखित) तसेच तसेच भारतीय प्रतिभृत ०५) १८५५, हि. २६.५). २०१३ (२५०) त्या परिवास स्वाधित स्वाधित स्वाधित हो। व विनिमय मंडळाद्वारे (''सेबी') जारी परिवास सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडीश्रसीआयआर/पी/२०२०/७ दिनांक १२.०५.२०२०, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/१ दिनांक १५.०१.२०२१, परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ टिनां ादानाक १२.८२.२८५, १५, भारत्यक अ... समा/दर्शका/तार्शका/आकाका-र/वा/ताजाका/राद्यारका ९५.८१.२०३३ आणि सेबी/एवआ/तिएक्सं/तिराहे-र्रियोशीडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनाक ७১.१०.२०५ (एकत्रितरीत्या ''सेबी'' परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत च्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी . इपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंद्वलेले असतील अशा सर्व सभासदांना वार्षिक अहवाल २०२३-२४ समवे ज़ीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे.

ासदांना वार्षिक अहवालासमवेत एजीएमच्या सूचनेची पाठवणी दि. १८.०७.२०२४ रोजी पूर्ण करण्यात आव आहे. एजीएमची सचना व वार्षिक अहवाल) यांच्या प्रती कंपनीची वेबसाइट <u>https://www.angelone.in/get-pd</u> eport-wp/28th-Annual-Report\_Angel-One-Limited.pdf वर तसेच तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या नर्थात <u>www.bseindia.com</u> वर व एनएसडीएलची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहेत कंपनी काखदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपना (च्यावस्थापन व प्राप्तान) नियम, २०१४ चे नियम २ बेळोबेळी सुधारित केल्यानुसार, सेसी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियम ४ ('सूची विनियमन') तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण समावरील सचिवालयोन निकष यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर इलेक्ट्रॉनिव ाधनांद्वारे मत देण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देत आहे. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान, एजीएममध्ये व्हीर्स ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेणे तसेच एजीएम दरम्यान ई-मतदान करण्याकरिता सुविधा उपलब्ध करू-ण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची सेवा प्राप्त केली आहे. संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे :

दुरस्थ ई-मतदान प्रारंभ दिवस, दिनांक व वेळ सोमवार, दि. ०५.०८.२०२४ रोजी

बी) दूरस्थ ई-मतदान समाप्ती दिवस, दिनांक ववेळ

स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) गुरुवार, दि. ०८.०८.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.)

शुक्रवार, दि.०२.०८.२०२४ एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभार बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. ०२.०८.२०२४ रोजीनसारभागधारक असेल तर सद व्यक्तीने एजीएमच्या सूचनेत दिलेले ई-मतदानाकरिताचे निर्देश वाचावेत

व्हीसी /ओएव्हीएम च्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेल्या व दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेल्या सभासदांना एजीएम दरम्यान दिलेल्या ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येईल सभासदांनी कृपया नोंद घ्यावी :

१. गरुवार, दि. ०८.०८.२०२४ रोजी सायं. ५.०० वाजल्यानंतर (भा. प्र. वे.) एनएसडीएलद्वारे दरस ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल

दूरस्थ ई-मतदानाद्वारे याआधी मत दिलेले समासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन मत देता येणार नाही. ासदांचा मतदान हक्क हा शुक्रवार, दि. ०२.०८.२०२४ ('निर्धारित अंतिम तारीख') रोजीनुसार कंपनीच्या प्रदानि

ागभांडवलातील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असेल. गसदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर दूरस्थ स्वरूपाल किंवा एजीएम दरम्यान मत देण्याची संधी असेल. डीमरेरियलाइज्ड स्वरूपातील. कागदोपत्री स्वरूपातील भागधार

तलेल्या तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील अशा भागधारह किरिता दूरस्थ मतदान किंव एजीएम दरम्यान मतदानाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून काम करण्यासाठी मंडळाने श्री. ओमकार दिंडोरकर (प्रॅक्टिस प्रमाणपत्र क्र. २४५८०) यांची, त्यांच्या अनुपस्थितीत श्री. सौरभ अगरवार

(सीओपी नं. २०९०७) - मे. एमएमजेबी ॲन्ड असोसिएट्स, एलएलपी, कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे. ज्या सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृ रण्यासाठी खालील निर्देशित प्रक्रियेचे पालन करावे

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदानी कृपया <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे ई−मेलद्वा कंपनीचे आरटीए यांना विनंती पाठवावी.

डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस ('डीपीज') कडे अद्ययावत करावा.

एजीएम पूर्वी वा दरम्यान ज्या सभासदांना सहाय्य हवे असेल. त्यांनी:

evoting@nsdl.com येथे विनंती पाठवावी किंवा ०२२-४८८६ ७००० वर संपर्क साधावा किंवा बी) श्री. सागर गुधाटे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएलडीएल किंवा प्राजक्ता पावले, सहाय्यक व्यवस्थापक

एनएसडीएल यांना ई-मेल आयडी : evoting@nsdl.com येथे संपर्क साधावा वार्षिक अहवाल २०२३–२४ प्राप्त करण्यासंदर्भात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात काही शंका/स्पष्टिकरण व सहाय्य हवे असल्यास सभासदांनी <u>investors@angelbroking.com</u> येथे लिहावे.

एंजल वन लिमिटेड करित

ठिकाण : मंबर्ड दिनांक: १८.०७.२०२४

नाहीद पटेल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

### कृष्णा डिफेन्स ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड

् (पूर्वीची कृष्णा अलाइड इडस्ट्राजा लामच्च्न)
सीआयएन: युज्द्र ९००एमएच २०३ मीएलसी२४८०२१
नींद. कार्यालय: -३४४, ३रा मजला, प्लॉट-२६७, ए ते झेड इंडस्ट्रियल इस्टेट, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, डेलिस्ले रोड, मुंबई महाराष्ट्र -४०००१३. भारत.

लाअर प दूर.क्र.+९१ २२ ४२२०३८००-९९ सार्दः: https://krishnaallied.com/

याद्वारे सूचना देण्यात येते की, कृष्णा डिफेन्स अण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड ('कंपनी) च्या सदस्यांची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचे कामकाज करण्याकरिता फक्त व्हिडियो कान्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधा/इतर दुकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे नंगळवा**.** १३ ऑगस्ट २०२४ रोजी स. ११.०० (भाप्रवे) वाजता घेण्यात येईल. कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वा पारित दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १५ जून, २०२०, १३ जानेवारी २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ रोजींची सर्वसाधारण परिपत्रके (एकत्रितरित्या 'एमसीए परिपत्रके' असे उद्घेखित) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ परिपत्रके . . देनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ च्या अनुषंगाने कंपनी सदर एजीएमचे सामायिव ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजन करीत आहे आणि कंपनीने गुरुवार १८ जुलै २०२४ रोजी एजीएमची सूचना, ज्या सदस्यांचे ई-मेल निबंधक आणि हस्तांतरण एजन्ट आणि डिपाझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना फक्त ईलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे पाठविल्या आहेत. एजीएमच्या सूचनेच्या वास्तविव प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार काढून टाकण्यात आली आहे. ई मतदान सूचनांसह एजीएमची सूचना संलग्न आहे आणि कंपनीच्या वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच रनएसई लिमिटेडच्या वेबसाईट https://www.nseindia.com/, आणि सेंट्रल डिपाझिटरी सर्व्हिसेस् (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाईट www.evotingindia.com येथे देखील उपलब्ध

कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमन, २०१४ च्या नियमन २० सह वाचावयाच्या कंपनी कायद २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि सेबी (सूचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ आणि इन्स्टिट्यूट आफ कंपनी सेक्नेटरीज आफ इंडियाद्वारे पारित सेक्रेटरीयल स्टण्डर्झ् आफ जनरल मिटींग्ज (एसएस-२) च्या अनुपालनामध्ये, सदस्यांना एजीएमच्या सूचनेमध्ये उलेखिलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहर ('दरस्थ ई-मतदान' रेण्याची सुविधा प्रदान करण्यात येत आहे. **कंट-आफ दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ रोजी** एकतर वास्तविक स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईझड स्वरुपात धारण करणारे सदस्य दूरस्थ ई-मतदानाकरिता पात्र असतील. दूरस्थ ई-मतदान कालावधी शनिवार, १० ऑगस्ट २०२४ रोजी स. ०९.०० वा. सुरू होईल आणि सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी सायं.०५.०० वा. समाप्त होईल. दुरस्थ ई-मतदान सदर दिनांक आणि वेळेनंतर करत येणार नाही. दुरस्थ ई-मतदान आणि बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. ई-मतदान प्रणालीद्वारे ई-मतदानार्श संबंधित तपशिलांकरिता एजीएमची सूचना पहावी. एजीएमला उपस्थित राहण्याशी संबंधित कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही ivote@bigshareonline.com येथे ईमेल लिहावे किंवा १८०० २३ ५४ २२ येथे संपर्क करावा. सदस्यांनी नोंद घ्यावी कीः

अ. ई-मतदानाद्वारे मत देण्याची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येर्डल आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदानाद्वारे दिलेले नाही, ते त्यांचे मत एजीएमच्या वेळेस ई

ज्या सदस्यांनी त्यांचे मत एजीएमपर्वी दरस्थ ई-मतदानाद्वारे दिलेले असेल. ते देखील ईजीएमला व्हीसी, ओएव्हीएमद्वारे उपस्थित/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांचे मत पुन्हा देण्यास पात्र नसतील.

ज्या व्यक्तीचे नाव कट-आफ दिनांकास सदस्यांचे नोंदपट किंवा डिपाझिटर्सद्वारे सांभाळण्यात येणा

लाभार्थी मालकांच्या नोंदपटामध्ये नोंदविलेले आहे, फक्त तेच दुरस्थ ई-मतदानाची तसेच एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपाझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदविलेले/अद्ययावत केलेले

नसतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी ते त्यांचे डिमॅट खाते ज्यांच्याकडे सांभाळले जात आहे त्या डिपाझिटरी पार्टिसिपन्टकडे नोंदवावे/अद्ययावत करावे. कोणी व्यक्ती ज्यांनी कटऑफ दिनांकास समभाग संपादित केले असतील आणि सदर सूचना पाठविल्यानंत कंपनीचे सदस्य बनले असतील ते कंपनीस किंवा कंपनीच्या आरटीएना विनंती पाठवन एजीएमच्य

सचनेची इलेक्टानिक प्रत प्राप्त करू शकतात.

मंडळाच्या आदेशाद्वारे कृष्णा डिफेन्स ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता गुंजन भगतानी

#### नमीन सर्व्हे क्र.२४/१४, क्षेत्रफळ ७८० चौ.मी पैर्क

जाहीर सूचना

२४४.२४ चौ.मी., गाव कोळीवली, तालुका कल्याण जेल्हा ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्य मर्यादेत असलेली खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेर्ल मालमत्ता (सदर जमीन) खरेदी करण्याची इच्छा आहे. तर कोणा व्यक्तीस सदर जमीन किंवा भागावर आणि . किंवा मजला जागा निर्देश/मजला क्षेत्र सरासरी, हस्तांतरणीय विकास अधिकार व विकास अधिकार किंवा कोणत्यार्ह गुगावर आणि/किंवा महर जिप्तरीचे अधिकार करारना गवर विक्री, अभिहस्तांकन, हस्तांतर, अदलाबद हरारनामा, वाटप, अदलाबदल, बक्षीस, भाडेपट्टा उपभाडेपड़ा, वहिवाट, उपवहिवाट, परवाना ताबा वाप उपभाडेपट्टा, वहिबाट, उपवाहवाट, परवाना, ताबा, वाभर, व्यवसाय, तारण, बोजा, मालकी हक्क, हमी, न्यास वारसाहक्क, मृत्युपत्र, पारिवारीक व्यवस्था/त्यवीत्र/ कायदेशीर हक्क, परिरक्षा, विकास अधिकार, संयुक्त विकास, उपविकास, विकास व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन कायदशार हक्क, पाररक्षा, ावकास आधकार, संयुक्त ावकास उपविकास, विकास व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन संयुक्त भागीदारी, सहकार, कायद्याच्या कोणत्याहं न्यायालयाचे हुकूमनामा किंवा आदेश, करारनामा, एफएसआय/टीडीआर वापर किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा किंवा गाणी असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सर्व आवश्य दस्तावेजी पुराव्यांच्या प्रमाणीत सत्य प्रतींसह खालीर स्वाक्षरीकत्याँना २०७, २रा मजला, अग्रवाल सदन अहिल्याबाई चौक, कल्याण (प.)-४२१३०१ येथे प्रकाश जाहरपाबार वायन, फारपाज (प.) – ४२२, ३०१ पय प्रकारन तारखेपासून १० दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे असे भावी अधिकार, हक्क, हित, लाभ, दावा किंवा गगणी असल्यास त्याग आणि/किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल

उमजला, सर्व्हे क्र.२४/१४, क्षेत्रफळ ७८० चौ.मी. पैर्क २४४.२४ चौ.मी., गाव कोळीवली, तालुका कल्याण जेल्हा ठाणे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्य ार्यादेत असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड १९.०७.२०२४ सही / - मे. एस.सी. लिगल्सकरित अँड. चेतन डी. अग्रवाल

#### जाहीर सूचना

माझे अशील श्री. अमित छगनभाई सोलंकी चौ.मी. (बिल्टअप क्षेत्र)**, ओम आदिश्वर को**-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.५०, हिस्सा क्र.भाग, महसूल गाव तृळींज, नालासोपारा (पूर्व) ालुका वसई, जिल्हा पालघर यापुढे सदर माल न्हणन संदर्भ या जागेबाबत माझ्या अशिलांच्य वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. सदर मालमत्त नळतः स्वर्गीय श्री. छगनभाई जवेरभा पोलंकी, श्रीमती सुरेखा छगनभाई सोलंकी व श्री. अमित छगनभाई सोलंकी यांनी श्री चक्रपाणी नरहारी गुदेल्ली व नंदा चक्रपार्ण स्तावेज क वसई३-०३१०७-२००५ नसार नोंट असलेले दिनांक २०.०४.२००५ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केले होते.

येथे नोंट अमावी की स्वर्गीय श्री छगनभाव **जवेरभाई सोलंकी** यांचे २९.०६.२०२१ रोर्ज निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायटेणी वारसदार श्रीमती सुरेखा छगनभाई सोलंकी (पत्नी), श्री. अमित छगनभाई सोलंकी मलगा). श्रीमती द्योया सलीम शेख (मलगी) श्रीमती हीना चंद्रकांत मकवाना (मुलगी) श्रीमती भारती परेश पटेल (मुलगी) हे एमसीए ॲक्टच्या तरतुदीनुसार कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती सुरेखा छगनभाई सोलंकी, श्रीमती झोया सलीम शेख, श्रीमती हीना चंद्रकांत मकवाना व श्रीमती भारती परेश पटेल (मुक्तकर्ते) यांर्न क्र.वसई३-१४०१६-२०२४ नुसार नोंद असलेले दिनांक १२.०७.२०२४ रोजीच्या मुक्तता करारनामानमार त्यांच्या नावे मदर मालमनेमधील मयत सदस्याचे अविभाजीत शेअर्स मुत्त करण्यासाठी श्री. अमित छगनभाई सोलंकी (प्राप्तकर्ते) यांच्या नावे मुक्तता करारनामा केला. सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती यांना विनंती आहे की, त्यांनी सदर मालमत्तेबाबत कायदेशीर वारसदार, मुक्तता करारनामा इत्यादी मार्फत काही अधिकार हुक, हित स्वरुपात दावा, आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाथरीकर्त्याकरे आवश्यक रस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन गारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पर्ण केला जाईल . आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही. दिनांक: १९.०७.२०२४

(वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.०९, ओम कृष्णा इमारत, रिद्धीसिद्धी आर्केड, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), तालुका वसई, जिल्हा गालघर-४०१२०९.

#### जाहीर नोटीस वकीलः श्री. मनोज एम. तिवारी

मा. जिल्हा न्यायाधीश १. व अति. सत्र न्यायाधीश वसई यांचे न्यायालयात, वसई, जि. ठाणे नियमित दिवाणी अपील क्र. ५/२०२४ निशाणी कं. 10

M/S. SARASWATI CONSTRUCTION through its partner .... अपीलकार विरुद्ध MR. UTTAMKUMAR HANSRAJ YADAV.

MR. PRABHAKAR SHABHARAJ TIWARI. .... सामनेवाले

MR. PRABHAKAR SHABHARAJ TIWARI. Age: Adult,

Add: Flat No. 120A, Kamla Nagar, Jasmin Mill Compound, Mahim (East), Mumbai 400017,. ज्याअर्थी उपरनिर्दिष्ठ अपीलकार मेसर्स सरस्वती कन्स्टक्शन तर्फे पार्टनर उत्तम कमार हंसराज यादव रा. शॉप नं. २, हरी निवास, तुळींज रोड, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१२०९,. यानी मा देवाणी न्यायालय व स्तर वसई यांचे न्यायालयातील स्पे. सि. स. नं. ५/२०२४ मधील नि. 10. च्या आदेशावर तुमच्या विरुध्द जिल्हा व अति. सत्र न्यायालय वसई ण न्यायालयात अपील दाखल केलेले आहे. तुम्ही अपीलामध्ये दिलेल्या पत्यावर तयास केला असता

तुम्ही पत्यावर मिळुन येत नाही. तरी या जाहीर नोटीसीने तुम्हास कळविण्यात येते की, सदर अपीलची सुनावणीसाठी दि. ०७/०८/२०२४ हा दिवस वसई येथील मा. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश. वसई या न्यायालयाने निश्चित केला आहे. तरी तुमच्यातर्फे तुम्ही स्वत किंवा तुमचे वकील किवा या अपीलात तुमच्याकरिता काम चालवण्यास विधोद्वारे प्राधिकृत केलेली कोणीही व्यक्ती या अपीलास जबाब देणेकामी/चौकशीसाठी दि. ०७/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता हजर रहावे जर तुम्ही हजर राहिला नाहीत तर तुमच्या विरुध्द एकतर्फी निर्णय देण्यात येईल याची नोद

आज दिनांक:-०९/०७/२०२४ रोजी माझ्या सहीनिर्श व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले आहे.

जिल्हा व अति सत्र न्यायालय, वसई हुकुमावरुन (कोर्टाचा गोल शिक्का) अधिक्षक जिल्हा व अति सत्र न्यायालय

(Seal) वसई.

### PUBLIC NOTICE

काही

registered on 13.03.2023, under serial number TNN7-4648-2023, executed between M/s Buddha Enterprises and Mr. Omprakash S. Vishwakarma and Mrs. Madhuri O. Vishwakarma, the owners of Flat Number 1008, 10th Floor, Buddha Heights, Ozone 1. Ozone Complex, Off Kanakia Road, Shiv Sena Gali, Unique Gardens, Gaurav City, Mira Road East, Mira Bhayandar, Maharashtra 401107.

On behalf of my clients, Mr. Omprakash S Vishwakarma and Mrs. Madhuri O. Vishwakarma, I, the undersigned advocate, hereby request the public at large to send or inform me about the lost document at the address given below. Furthermore, I invite claims or objections from any person or persons to the transfer or use of the abovementioned document in favor of my clients, if they have any, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of their claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, my clients will be free to proceed with their claim, and the concerned authorities will be free to deal with the document and interest in such manner as is provided

Beside Kanakia Police Station, Mira Road (E), Dist. Thane 401107. Place: Mira Road

पदाधिकारी मंत्री, उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व सरकारी योजना सदस्य भर द्या, अशा सूचना

एकनाथ शिंढे यांच्या

वर्षा निवासस्थानी पार

शिंढे यांच्या शिवसेनेचे

मुख्यमंत्री

बैठकीला

नेत्यांना दिल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेनेला किमान १०० जागा मिळाट्यात अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यासाठी १०० विधानसभा मतदार प्रभारी

यांनी नेत्यांना आणि

डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच संघात निरीक्षक आणि राजकीय पक्षांनी निर्णय घेण्यात आला. बैठकांवर जोर दिला विधानसभा निवडणूक अजित पवार राष्ट्रवादीने यांच्या आणि पक्ष बांधणीवर महायुतीमध्ये बैठकीत ۷٥ या जागांची मागणी केली चार तास चर्चा झाली. आहे. तर विधानसभा यावेळी मुख्यमंत्री शिंदे

आपल्या मतदार संघावर लक्ष देवून चांगले मताधिक्य मिळवायचे प्रयत्न करा. सरकारची कामे, योजना लोकांपर्यंत पोहोचवा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

तयारीसाठी शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांना

जाहिर नोटीस माझे अशील प्रेरणा कार्तिक मुझुमदार यांच्या वतीने असे सूचित करण्यात येते की, गाळा क्र. ६/ए, बिल्डिंग नं. पी आर 5, स्वप्नपूर्ती को. हो. सो. ली., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, शंकर राव महाडिक रोड, पूनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ हा गाळा त्यांनी मूळ मालक विश्वनाथ दत्तात्रय सामंत पांच्या कडून १० वर्षापूर्वी विकत् घेतला आहे. माझ्या अशीलानी गाळा हस्तांतरण करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता लेखी अर्ज सोसायटीकडे केला आहे अर्ज केलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीची हरकत असल्यास किवा सदर गाळ्यावर कोणत्याही प्रकारच्या असल्यास अशा व्यक्तींनी अथवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसांच्या** खाली नमूद पत्त्यावर पत्रव्यवहार करावा. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे पत्र व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत व माझे अशील हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करतील याची नोंद ध्यावी.

एसडी/-तारीख : 19/07/2024 सेहल व्ही. पाटील ठिकाण : मुंबई वकीत बॉम्बे हाय कोर्ट 14ए /1, अमेय को. हौ. सो. लि., न्यू म्झडा कॉलनी, महाकाली केव्स रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३

The Original Agreement dated 13.03.2023,

under the applicable laws and regulations.

### शिवसेनेची महत्वपूर्ण सूचना दिल्या. प्रत्येकाने

Adv. Shaukat Ali Shaikh Shop No. 14, New Star Crystal CHS Ltd.,

## रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड सीआयएत : एल७०१००एमएच१९९५पीएलसी३१८३३३ लय: ४१२, ४था मजला, १७जी वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट,

|   | संपलेली तिमाही            |  |                           |                          |
|---|---------------------------|--|---------------------------|--------------------------|
| तपशील   | ३०.०६.२४<br>अलेखापरिक्षीत | ३१.०३.२४<br>लेखापरिक्षीत<br>संदर्भ टीप २ | ३०.०६.२३<br>अलेखापरिक्षीत | ३१.०३.२४<br>लेखापरिक्षीत |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न   | -                         | ११६.८९                                   | -                         | ११७.७८                   |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक<br>आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)                                  | (8.80)                    | (\$\$.0)                                 | (8.30)                    | (१३.२०)                  |
| करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक<br>आणि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर)                              | (8.80)                    | (\$\$.0)                                 | (Y.\$0)                   | (१३.२०)                  |
| करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)<br>(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)                               | (8.80)                    | (\$\$.0)                                 | (0\$.8)                   | (१३.२०)                  |
| कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न<br>(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)<br>व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | (8.80)                    | (\$\$.0)                                 | (Y.\$0)                   | (१३.२०)                  |
| समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति)   | १०००.००                   | १०००.००                                  | १०००.००                   | १०००.००                  |
| राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या<br>लेखापरिक्षितताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे                     |                           |  |                           | (१४४३.५९)                |
| उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)<br>(वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत                                | (0.08)                    | (0.00)                                   | (0.0%)                    | (\$7.0)                  |

Aarti Parmai

मुंबई-४००००१. दुष्य्वनी:९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईटः www.roselabsfinancelimited.in ई-मेलः roselabsfinance@lodhagroup.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्ती निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पर्नविलोकीत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत. मंडळाच्या वतीने व करि रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरित

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षांच्या तृतीय तिमाहीपर्य

संज्योत रांगणेक

ठिकाणः मंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांकः १९.०७.२०२४